## FORM A PUBLIC ANNOUNCEMENT

(Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

## FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF TIMBLO DRYDOCKS PRIVATE LIMITED.

	RELEVANT PARTICULARS			
1.	Name of Corporate Debtor (CD)	TIMBLO DRYDOCKS PRIVATE LIMITED		
2.	Date of incorporation of corporate debtor	28/04/1973		
3.	Authority under which corporate debtor is incorporated/registered	Registrar of Companies – Goa		
4.	Corporate Identity No. of corporate debtor	U63032GA1973PTC000164		
5.	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	<b>Regd Address:</b> Subhash Timblo Bhawan, Margao, Goa - 403601		
6.	Insolvency commencement date in respect of Corporate Debtor	28/03/2024 (The Order received by IRP on 02/04/2024)		
7.	Estimated date of closure of insolvency resolution process	24/09/2024 (Being 180 days from 28/03/2024)		
8.	Name and Registration Number of the insolvency professional acting as interim resolution professional	Name: Mr. Prashant Jain Registration No. IBBI/IPA-001/IP-P01368/2018- 2019/12131		
9.	Address and e-mail of the Interim Resolution Professional, as registered with the Board	Regd Add: A501, Shanti Heights, Plot No. 2,3,9B/10, Sector 11, Koparkharine, Thane, Navi Mumbai- 400709 Email id: ipprashantjain@gmail.com		
10.	Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution professional	C/o <b>SSARVI Resolution Services LLP</b> Add: B-610, BSEL Techpark, Sector 30A, Opp. Vashi Railway Station, Navi Mumbai – 400703 Website: <a href="www.ssarvi.com/">www.ssarvi.com/</a> Email: <a href="mailto:cirp.timblodrydocks@gmail.com">www.ssarvi.com/</a>		
11.	Last date for submission of claims	16/04/2024 (Being 14 days from 02/04/2024)		
12.	Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional	NA		

13.	Names of Insolvency	NA
	Professionals identified to act as	
	Authorised Representative of	
	creditors in a class (Three	
	names for each class)	
14.	(a) Relevant Forms and	https://www.ibbi.gov.in/home/downloa
		<u>ds</u>
	(b) Details of authorized	
	representatives are available	NA
	at	

Notice is hereby given that the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench has ordered the commencement of a Corporate Insolvency Resolution Process of **TIMBLO DRYDOCKS PRIVATE LIMITED** on **28/03/2024** (**The Order received by IRP on 02/04/2024**).

The creditors of **TIMBLO DRYDOCKS PRIVATE LIMITED** are hereby called upon to submit their claims with proof on or before **16/04/2024** to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10.

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post, or by electronic means.

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.



SD/-

#### Mr. Prashant Jain

Registration No.: IBBI/IPA-001/IP-P01368/2018-2019/12131 Interim Resolution Professional in the matter of M/s. TIMBLO DRYDOCKS PRIVATE LIMITED

Date: 05.04.2024 Place: Mumbai

# ● 350 MILLION VIEWERS TUNE IN FOR FIRST 10 MATCHES ON DISNEY STAR

# IPL smashes TV viewership records

IT'S A BIG HIT

The tournament watch-time spikes 20% from last year, show BARC data

FE BUREAU, New Delhi, April 4

**DISNEY STAR, THE** official broadcaster of the Indian Premier League, logged recordbreaking viewership for the first 10 matches of the 2024 season. According to BARC data, 350 million viewers tuned in to watch the live broadcast of these matches, surpassing viewership from previous editions of the tournament, even those held during the pandemic.The overall watch-time for the tournament was 20% higher than last year.

Helped by a compelling marketing campaign and interesting programming, match ratings for the current season

thali saw a marginal sequential

in tomato prices compared

to the previous month,

reports Sandip Das.

Non-vegetarian

thali got costlier

by 2% last month

because of a 5%

Decline in broiler prices

YES BANK

Authority.

increase in broiler

decline in March, due to a 2% fall

Veg thali cheaper in March,

THE COST OF household vegetarian meat prices, data from Crisil

non-veg becomes costlier

67.8 • • • • • • • • • • • • Jul '23 • • • • • • •

**67.5** • • • • • • • • • • • • • Aug '23 • • • • • • •

**59.2** • • • • • • • • • Mar '23 • • • • • **25.5** 

**58.9** ••••• Apr '23 •••• **25.4** 

**59.9** • • • • • • • • • May '23 • • • • • **25.5** 

60.5 • • • • • • • • • Jun '23 • • • • • 26.7

60.7 • • • • • • • • • • • • Sept '23 • • • • • • 28.1

**58.6** •••••• Oct '23 ••••• **27.7** 

**56.4** • • • • • • • • • Dec '23 • • • • • • **29.7** 

**60.4** • • • • • • • • • • Nov '23 • • • • • • • **30.5** 

**52.0** •••••• Jan '24 ••••• **28** 

**54.0** • • • • • • • Feb '24 • • • • • • **27.4** 

**54.9** • • • • • • • • Mar '24E • • • • • • • 27.3

**Registered & Corporate Office:** 

• (7%) y-o-y | (2%) m-o-m Change (7%) y-o-y | 1% m-o-m

NOTICE

Transfer of Equity Shares of the Bank to Investor Education

and Protection Fund (IEPF) Authority

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124 of the

Companies Act, 2013 (the Act) read with the Investor Education and Protection

Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"),

as amended, the Equity Shares of the Company ("Bank") in respect of which

dividend has remained unclaimed or unpaid for a period of seven consecutive

years are required to be transfer by the Bank to the demat account of the IEPF

The Bank has sent communications to the concerned shareholders whose shares are liable to be transfer to the IEPF Authority at their registered email IDs or latest available address, advising them to claim their unclaimed dividends. The Bank has uploaded details of the concerned shareholders whose shares are due for transfer to the IEPF Authority on its website www.yesbank.in. Shareholders are requested to refer to the website to verify the details of unclaimed dividends

The concerned shareholder(s) holding shares in physical form and whose shares are liable to be transfer to the IEPF Authority, may note that upon transfer of shares to IEPF Authority, the original share certificate(s) which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. In case of shares were held in dematerialized form, to the extent of shares liable to be transfer, shall be debited from the shareholders' account. In case the concerned shareholders do not claim their unclaimed dividends by July 5, 2024, the Bank shall transfer the shares to the IEPF Authority in compliance of the said the Rules without any further notice to the shareholders and no liability shall lie

The shareholders may note that upon transfer of the shares to IEPF Authority, including all benefits accruing on such shares, if any, the same can be claimed only from the IEPF Authority by submitting an online application to the IEPF Authority in Form IEPF-5 available on the website www.iepf.gov.in along with fee

For any queries in respect of the above matter, shareholders may contact KFin

Technologies Limited, the Registrar & Transfer Agent of the Bank to, Ms. Shobha

Anand, Deputy Vice President at Unit: YES BANK Limited, Karvy Selenium Tower

B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500032,

and the shares which are liable to be transfer to the IEPF Authority.

against the Bank in respect of the shares so transferred.

Tel: +91- 40 - 6716 2222 e-mail ID: einward.ris@kfintech.com.

YES BANK Limited: YES BANK House, Off Western Express Highway,

**Email:** shareholders@yesbank.in | **CIN:** L65190MH2003PLC143249

+91 (22) 6507 9800 | Fax: +91 (22) 2619 2866 | Website: www.yesbank.in

Santacruz (E), Mumbai - 400055, India. Tel: +91 (22) 5091 9800 /

the first 10 matches 20% growth in match growth in ratings compared to watch-time the last edition vs 2023 Source: BARC; Age group: 2+, Urban +Rural jumped 22% compared to the last edition. It has launched several new programming ini-

**35.8** crore

viewers watched the IPL over

tiatives including custom highlights and activations to collaborate with the content creator ecosystem across platforms. It has also introduced a special broadcast for kids every Sunday afternoon – Super Funday – to better serve 8-12-year-olds.

In a statement, Sanjog Gupta, head, sports, Disney Star,

showed. The veg thali prices rose

because of costlier onion,

tomato and potato. The

non-veg thali prices

dropped by 7% last

sharp 16% fall in

on year.

month because of a

poultry meat price

7% each last month on year

said: "Disney Star has started the 17th season from where it left off last year, doubling down on fan-centred initiatives... The figures also reflect the success of our endeavour to enhance the IPL viewing experience through broadcast and programming innovations, including HDR-enhanced 4K, interacservices, multi-platform fan engage-

Disney Star is broadcasting the tournament across 14 feeds in 10 languages with a special feed in ISL (Indian Sign Language for deaf, hard-ofhearing, and visually impaired) fans.

Not just viewership, ad volumes during the first seven matches of IPL 17 also saw a spike. According to a report by TAM, ad volumes during this period grew 4% in 2024 over 2023. The report further added that the count of advertisers increased during IPL 17 over IPL 16 (28%) as did the number of advertising categories (65%). E-commerce and gaming categories maintained the top position throughout the first 7 matches of IPL 17.

The TAM report said 30 new categories and 55 new brands were advertised in the first seven matches of IPL 17 compared to the same number of matches in IPL 16. Parle Food Products led the new brands parade, followed by Airtel Xstream Fiber.

to its IPL feed

Chennai, April 4

**VENKATA KRISHNA B** 

**SECONDS AFTER VIRAT** Kohli

is dismissed during the Royal

Challengers Bangalore match

against Lucknow Super Giants

on April 2, Kinjal Shah's expres-

sion on the bottom right-hand

corner of the television screen

catches the atmosphere at the

she draws an imaginary circle,

indicating the stadium, before

making a screaming expres-

sion. The next moment, both

her hands come down

together, palms down, indicat-

ing the drop in noise levels.

Then, it's finger on the lips to

indicate the total silence at the

stadium. In a matter of sec-

onds, the deaf community

experiences what a pin-drop

silence feels like in a packed

joined hands with India Signing

Hands (ISH), a Mumbai-based

broadcast company, to add

Indian Sign Language interpre-

tation to its feed. While the

Hindi language commentary is

on, a sign language interpreter

provides a live commentary tar-

geted at the 63 million deaf peo-

This IPL, Star Sports 3 has

arena of nearly 35,000.

With her right index finger,

M Chinnaswamy Stadium.

# fund for sports, gaming

Mumbai, April 4

ment."

venture capital firm backed by Sajjan Jindal and founded by former ISW Sports CEO Mustafa Ghouse, plans to raise about ₹350 crore for its maiden fund. The fund will

The fund, having secured commitments of ₹200 crore from investors and athletes, plans to launch an offshore feeder fund in GIFT City to raise capital from global investors. It would focus on early-stage opportunities with a ticket size of ₹8-24 crore,

fund for follow-on investments, it said in a statement.

The VC fund, founded by Ghouse and Alok Samtaney, a former investment director with TVS Capital and Sabre Partners, has the Sajjan Jindal Family Trust as anchor investor. Further, Small Industries Development Bank of India, PremjiInvest, USK Capital, GMR Sports and SG Sports are other investors.

"We have seen a tremendous rise in both public and private investment in sports, which has more than quadrupled since 2020. As a result, we're seeing an acceleration in the number of startups that are building from India for India and the world.," Ghouse said.

This IPL, Star Sports 3 has joined hands with India Signing Hands (ISH), a **Mumbai-based broadcast** company, to add Indian Sign Language

In a first for live sports broadcasting, Star Sports has added sign language interpretation

Sign language redefines IPL viewing for deaf fans

interpretation to its feed

ple in India, many of them cricket enthusiasts. This is the first known instance of sign language being used for live commentary for any sports in India.

Watching the sign language interpreter on television from his residence at Mumbai's Malabar Hill, Alok Kejriwal, founder & CEO of India Signing Hands, tells The Indian Express that it's the first time in his 50 years of watching cricket that he has felt included. "Earlier, when a cricketer walked into the stadium, it didn't feel too different from when any person walks in. I wasn't hearing what his previous record at the venue was and what duel he had had with a bowler. I never knew what the atmosphere was when Dhoni or Kohli walked into a stadium or when theywere dismissed. Now I can feel the noise when they walk

in or the silence at the ground. Moreover, I'm able to watch it with everyone. These are new experiences...to watch it with friends and family. We sat as

equals," says the 62-year-old. Minutes before the match begins, the interpreter builds the excitement by starting with the countdown before the first ball is bowled. From there on they translate every word of the Hindi commentary, providing insights that the deaf community probably never experienced during a cricket match.

What stands out in their interpretation are the expressions that convey different emotions. For example, in case of a thrilling close call that is referred to the third umpire, the interpreters refer to the heart beat, indicating the tension in the air.

"When it comes to sign language, expressions are like grammar," says Mansi Dharmaraj Shah, an interpreter for the IPL. "Without the expressions, the deaf community will not experience the entire picture. It will look flat and the language will remain incomplete. It will only resemble a gesture. So expressions are important," she adds.

# **Centre Court Capital** launches ₹350-cr maiden

**RAJESH KURUP** 

**CENTRE COURT CAPITAL**, a invest in sports technology and gaming, such as e-sports, gaming studios and developers.

while reserving 40-50% of the

1.

CIN: L72200GJ1994PLC022781 | Tel. No.: 0281-2226097

Email ID: investorinfo@acesoftex.com | Website: https://www.acesoftex.com/

or "TC") under Regulation 26(7) of Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, as amended ("SEBI SAST Regulations") in relation to the open offer to the public shareholders of the Target Company ("Open Offer") made by Amit Mansukhlal Mehta ("Acquirer") together with Vaishall Amit Mehta ("PAC").

April 04, 2024

3. Details of the Offer pertaining Sharehold Company of ₹ 5,60			open Offer is being made by the Acquirer and PAC to the Public Shareholders or cquire up to 16,02,560 Equity Shares representing the entire Public sholding constituting 25.04% of the Emerging Voting Capital of the Target pany at a price of ₹ 35/- per Equity Share, aggregating to a total consideration 5,60,89,600/- payable in cash in accordance with Regulation 9(1)(a) of the (SAST) Regulations.	
ı	4.	Name(s) of the acquirer and	Acquirer: Amit Mansukhlal Mehta	
ı	88	PAC with the acquirer	PAC: Vaishali Amit Mehta	
	5.	Name of the Manager to the offer	Vivro Financial Services Private Limited  Vivro House, 11, Shashi Colony, Opp. Suvidha Shopping Center, Paldi, Ahmedabad – 380007. Gujarat. India.  Tel. No.: +91 79 4040 4242   Email Id: investors@vivro.net  Contact Person: Shivam Patel   Website: www.vivro.net  SEBI Registration No.: INM000010122   CIN: U67120GJ1996PTC029182	
	6.	Members of the Committee of Independent Directors	Dharamshi Vadalia (Chairman)	
	7.	IDC Member's relationship with the TC	All IDC members are Non-Executive and Independent Directors of the Target Company.     Mr. Vimal Kalaria holds 1000 equity shares of the Company.     None of the members of the IDC has any contracts or any relationship with the Target Company.	
	8.	Trading in the Equity shares/ other securities of the TC by IDC Members	No member of the IDC has traded in any of the Equity Shares/ other securities of the Target Company during the:  1. 12 (Twelve) months preceding the date of the PA.  2. Period from the date of the PA till the date of this recommendation.	
١	9.	IDC Member's relationship with the acquirer	None of the members of IDC has any contract/ arrangement / relationship with the Acquirer and / or with PAC.	
l	10.	Trading in the Equity shares/ other securities of the acquirer by IDC Members	Not Applicable (As the Acquirer and PAC are individuals)	
	11.	Recommendation on the Open offer, as to whether the offer is fair and reasonable		
	12.	Summary of reasons for the recommendation	The members of the IDC have perused the following offer documents for recommendation on the Open Offer:  1. Public Announcement dated January 06, 2024 ("PA")  2. Detailed Public Statement published on January 12, 2024 ("DPS"),  3. Draft Letter of Offer dated January 19, 2024 ("DLoF")  4. Letter of Offer dated March 27, 2024 ("LoF")  Based on the review of the offer documents, the members of the IDC have considered the following factors for making the recommendations:  1. The Acquirer intends to support the management of the Target Company in their efforts towards the sustained growth of the Target Company.  2. The Acquirer and PAC shall be classified as the promoters of the Target Company along with the existing Promoters and Promoter Group of the Target Company in accordance with SEBI (SAST) Regulations and SEBI (LODR) Regulations.  3. The Equity Shares of the Target Company are infrequently traded on BSE in terms of Regulation 2(1)(j) of the SEBI SAST Regulations.  4. The Offer Price is in accordance with 8(1) and 8(2) of the SEBI SAST Regulations.	
	13.	Disclosure of the Voting Pattern	The recommendations were unanimously approved by the members of IDC.	
	14.	Details of Independent Advisors, if any.	None	

To the best of our knowledge and belief, after making the proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, in all material respect, true and correct and not misleading, whether by the omission of any information or otherwise and includes all the information required to be disclosed by the Target Company under the SEBI SAST Regulations.

financialexp.epapr.in

Dharamshi Vadalia Chairman- Committee of Independent Directors

### **ACE SOFTWARE EXPORTS LIMITED** Registered Office: 801 Everest Commercial Complex, Opp. Shastri Maidan, Rajkot, Gujarat, India, 360001.

Recommendations of the Committee of Independent Directors ("IDC") of Ace Software Exports Limited ("Target Company"

Particular

		I control to the control of the cont	
2.	Name of the Target Company (TC)	Ace Software Exports Limited	
3.	Details of the Offer pertaining to TC	The Open Offer is being made by the Acquirer and PAC to the Public Shareholders to acquire up to 16,02,560 Equity Shares representing the entire Public Shareholding constituting 25.04% of the Emerging Voting Capital of the Target Company at a price of ₹ 35/- per Equity Share, aggregating to a total consideration of ₹ 5,60,89,600/- payable in cash in accordance with Regulation 9(1)(a) of the SEBI (SAST) Regulations.	
4.	Name(s) of the acquirer and PAC with the acquirer	Acquirer: Amit Mansukhlal Mehta PAC: Vaishali Amit Mehta	
5.	Name of the Manager to the offer	Vivro Financial Services Private Limited  Vivro House, 11, Shashi Colony, Opp. Suvidha Shopping Center, Paldi, Ahmedabad – 380007. Gujarat. India.  Tel. No.: +91 79 4040 4242   Email Id: investors@vivro.net  Contact Person: Shivam Patel   Website: www.vivro.net  SEBI Registration No.: INM000010122   CIN: U67120GJ1996PTC029182	
6.	Members of the Committee of Independent Directors	Dharamshi Vadalia (Chairman)     Vimal Kalaria (Member)     Pratik Dadhania (Member)	
7.	IDC Member's relationship with the TC	All IDC members are Non-Executive and Independent Directors of the Target Company.     Mr. Vimal Kalaria holds 1000 equity shares of the Company.     None of the members of the IDC has any contracts or any relationship with the Target Company.	
8.	Trading in the Equity shares/ other securities of the TC by IDC Members	No member of the IDC has traded in any of the Equity Shares/ other securities of the Target Company during the:  1. 12 (Twelve) months preceding the date of the PA.  2. Period from the date of the PA till the date of this recommendation.	
9.	IDC Member's relationship with the acquirer	None of the members of IDC has any contract/ arrangement / relationship with the Acquirer and / or with PAC.	
10.	Trading in the Equity shares/ other securities of the acquirer by IDC Members		
11.	Recommendation on the Open offer, as to whether the offer is fair and reasonable		
12.	Summary of reasons for the recommendation	The members of the IDC have perused the following offer documents for recommendation on the Open Offer:  1. Public Announcement dated January 06, 2024 ("PA")  2. Detailed Public Statement published on January 12, 2024 ("DPS"),  3. Draft Letter of Offer dated January 19, 2024 ("DLoF")  4. Letter of Offer dated March 27, 2024 ("LoF")  Based on the review of the offer documents, the members of the IDC have considered the following factors for making the recommendations:  1. The Acquirer intends to support the management of the Target Company in their efforts towards the sustained growth of the Target Company.  2. The Acquirer and PAC shall be classified as the promoters of the Target Company along with the existing Promoters and Promoter Group of the Target Company in accordance with SEBI (SAST) Regulations and SEBI (LODR) Regulations.	
		The Equity Shares of the Target Company are infrequently traded on BSE in terms of Regulation 2(1)(j) of the SEBI SAST Regulations.  4. The Offer Price is in accordance with 8(1) and 8(2) of the SEBI SAST Regulations.	
13.	Disclosure of the Voting Pattern	The recommendations were unanimously approved by the members of IDC.	
14.	Details of Independent Advisors, if any.	None	
15	Any other matter(s) to be	None	

For and on behalf of the Committee of Independent Directors of Ace Software Exports Limited

KOHINOOR PULP & PAPER PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION) CIN: U74999WB2008PTC126964 LIQUIDATOR - CVR Krishnaswami (Reg. No. IBBI/IPA-001/IP-P01302/2018-19/12217)

votice is given to the public in general that the following Asset Lot of KOHINOOR PULP & PAPER PRIVATE LIMITED (in Liquidation) ("Corporate Debtor" in liquidation vide order of Hon'ble NCLT dated 01.07.2019) is proposed be sold in accordance with clause (c) of regulation 32, sub-regulation (1) or egulation 33 and Schedule I of the Insolvency and Bankruptcy Board of India Liquidation Process) Regulations, 2016 through e-auction platform. The interested applicants may refer to the detailed Sale Process Memorandum by writing to guidation.kohinoorpulp@gmail.com with a copy to rpcvrkswami@gmail.com Date and time of e-Auction April 29, 2024 from 11:00 Hrs. IST

Last Date for Submission of Bid | April 19, 2024

Earnest Money Deposit	April 20, 2024 17,00 fils	
Particulars of The Asset	Reserve Price	Refundable Earnest Money Deposit
Machinery purported to be Cooking plant and fibreline	rour Glore Seventy	47,70,000,00 [Rupees Forty Seven lacs and seventy thousand only

E-Auction will be held for sale of the Asset Lot of the Corporate Debtor on an "AS IS WHERE BASIS", "AS IS WHAT IS BASIS", "WHATEVER THERE IS BASIS" and "NO RECOURSE BASIS" without any representation, warrant or indemnity and will be conducted "online" This Notice shall be read in conjunction with the Sale Process Memorandum

dated 5th April 2024 containing details of the Assets, online E-Auction Bid Form, Declaration and Undertaking Form, General Terms and Conditions of the E-Auction which are available on the site https://www.eauctions.co.ir or send an e-mail to liquidation.kohinoorpulp@gmail.com

\*Disclaimer: The Advertisement purports to ascertain the interest of Bidders and does not create any kind of binding obligation on the part of the Liquidator. The Liquidator reserves the right to amend and/or annul this invitation including any timelines or the process involved herein, without giving reasons, at any time, and in any respect. Any such amendment in the invitation, including the aforementioned timelines, shall be notified

Place : Kolkata Date : April 05 2024 Reg. No. IBBI/IPA-001/IP-P01302/2018-19/12217 Liquidator for KOHINOOR PULP & PAPER PRIVATE LIMITED Address: C/O Naresh nath Mookherjee shipping private Limited, 12/1 Lindsay street Kolkata 700083

E-mail : liquidation.kohinoorpulp@gmail.co					
	FORM A  PUBLIC ANNOUNCEMENT  (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India  (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)				
FOF	R THE ATTENTION OF THE CREDITORS OF <b>T</b>	IMBLO DRYDOCKS PRIVATE LIMITED			
	RELEVANT	PARTICULARS			
1,	Name of Corporate Debtor (CD)	TIMBLO DRYDOCKS PRIVATE LIMITED			
2,	Date of incorporation of corporate debtor	28/04/1973			
3.	Authority under which corporate debtor is incorporated/registered	Registrar of Companies – Goa			
4.	Corporate Identity No. of corporate debtor	U63032GA1973PTC000164			
5.	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Regd Address: Subhash Timblo Bhawan, Margao, Goa - 403601			
6.	Insolvency commencement date in respect of Corporate Debtor	28/03/2024 (The Order received by IRP on 02/04/2024)			
7.	Estimated date of closure of insolvency resolution process	24/09/2024 (Being 180 days from 28/03/2024)			
8.	Name and Registration Number of the insolvency professional acting as interim resolution professional	Name: Mr. Prashant Jain Registration No. IBBVIPA-001/IP-P01368/2018-2019/12131			
9.	Address and e-mail of the Interim Resolution Professional, as registered with the Board	Regd Add: A501, Shanti Heights, Plot No. 2,3,98/10, Sector 11, Koparkharine, Thane, Navi Mumbai-400709 Email Id: ipprashantiain@gmail.com			
10.	Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution professional	Clo SSARVI Resolution Services LLP Add: B-610, BSEL Techpark, Sector 30A, Opp. Vashi Railway Station, Navi Mumbai — 400703 Website: www.ssarvi.com/ Email: cirp.timblodrydocks@gmail.com			
11.	Last date for submission of claims	16/04/2024 (Being 14 days from 02/04/2024)			
12.	Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional	NA			
13.	Names of Insolvency Professionals Identified to act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class)	NA .			

Notice is hereby given that the Hon'ble National Company Law Tribunal. Mumbai Bench has ordered the commencement of a Corporate Insolvency Resolution Process of TIMBLO DRYDOCKS PRIVATE LIMITED on 28/03/2024 (The Order received by IRP on 02/04/2024). The creditors of TIMBLO DRYDOCKS PRIVATE LIMITED are hereby called upon to submit their claims

(a) Relevant Forms and

(b) Details of authorized representatives

with proof on or before 16/04/2024 to the interim resolution professional at the address mentioned The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post, or by electronic means, Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Mr. Prashant Jain Registration No.: IBBI/IPA-001/IP-P01368/2018-2019/12131 Date: 04.04.2024 Interim Resolution Professional in the matter of Place: Mumbai M/s. TIMBLO DRYDOCKS PRIVATE LIMITED

https://www.ibbi.gov.in/home/downloads

specified by the Authority.

Place: Mumbai Date: April 05, 2024

**Company Secretary** 



Place: Rajkot

Date: April 04, 2024

For YES BANK Limited

Sd/-

**Shivanand Shettigar** 

# नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध

सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

अमरावती मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्वाळा देतानाच याआधी उच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्याचा दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी रद्दबातल ठरविला आहे. या निर्णयामुळे जात प्रमाणपत्र रद्द ठरण्याची टांगती तलवार असलेल्या नवनीत राणा यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.

नवनीत राणा यांच्या प्रमाणपत्राबाबत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी न्यायमूर्ती संजय करोल खंडपीठापुढे अंतिम सुनावणी पार पडली. नवनीत राणा यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र वैध असल्याबाबतचे सर्व पुरावे आणि कागदपत्रे जात पडताळणी समितीपुढे सादर केले होते. पडताळणी समितीने सर्व पुरावे आणि कागदपत्रांची तपासणी करण्यासह दोन्ही बाजूंचे म्हणणे विचारात घेऊनच राणा यांना जात प्रमाणपत्र दिले होते. त्यामुळे उच्च न्यायालयाने जात पडताळणी समितीने दिलेल्या निर्णयात हस्तक्षेप करण्याची गरज नव्हती, असे सर्वोच्च न्यायालयाने राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरविताना

म्हटले आहे

उच्च न्यायालयाने २०२१ मध्ये खासदार नवनीत राणा यांनी मोची या जातीचे सादर केल्याचे सांगुन राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल दिला होता. या निर्णयाला राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते नवनीत राणा या अमरावती लोकसभा निवडणूक लढविणार त्यांच्यावर टांगती तलवार होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राणा यांचे जात ठरविण्याचा निर्णय दिला. त्यामुळे राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे

हा सत्याचा विजय : नवनीत राणा सत्याचा नेहमी विजय होतो. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखविलेल्या मार्गाचा हा विजय आहे अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर दिली माझी जात आणि जन्माविषयी शंका करणाऱ्यांना न्यायालयाने मोठी चपराक दिल्याचे सांगुन त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले.

#### काय होते प्रकरण?

नवनीत राणा अमरावतीतील ज्या लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या तो मतदारसंघ अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी राखीव आहे. नवनीत राणा यांनी आपण अनुसूचित जातीत असल्याचा दावा करून ती निवडणूक लढवली. मात्र, त्यांनी दाखल केलेले अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये फेरफार करून मिळवल्याचे आढळून आले. त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांचे वडिलांच्या विरोधात मुलुंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने ८ जून २०२१ रोजी रद्द केले. शिवाय त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. उच्च न्यायालयाच्या या निकालामुळे नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली होती. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी नवनीत राणा यांच्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका २०१७ मध्ये उच्च न्यायालयात दाखल केली होती.

IN THE OFFICE OF THE INSPECTOR OF SURVEY & LAND RECORDS, SATTARI,VALPOI-GOA

Case No: ISLR/DEM/SAT/CODOUI/05/2023 ISLR/DEM/SAT/CODOU/I05/2023

1. Shri. Vithal Dattaram Nangare, Through Power of Attorney holder Shri. Ramesh Vithal Nangare, 2. Mr. Suresh Vithal Nangare, 3. Mrs. Sunetra Suresh Nangare, 4. Mr. Ramesh Vithal Nangare, 5. Mrs. Rachana Ramesh Nangare All R/o. H. No. 39, Khadki, Sattari Goa. 403506, 6. Mrs. Vrushali Vijaykumar Naik, Through Power of Attorney holder Shri. Ramesh Vithal Nangare, 7. Mr. Vijaykumar Laxman Attorney flotted Sfill. Kalinesi'i viliad Nangare, 7. Mr. Vijaykumar Laxman Naik, Through Power of Attorney holder Shri. Ramesh Vithal Nangare Both R/o. 1/11, Hari Om Colony, Shivaji Colony Road, Maratha, Kolsewadi, Kalyan East, Katemanival, Thane, Maharashtra

.......Applicants
V/S

1. Anandibai Hiraba Rane, R/o. Codqui
Sattari- Goa.403506, 2. Mohan Vasudeo Naik R/o Near Mestancho Wado Khadki, Valpoi Sattari-Goa.403506, 3 Priyanka Mohan Naik R/o. Neal Mestancho Wado, Khadki, Valpo Valpoi Naik, R/o. H.No.41 B, Khadki, Valpo

**PUBLIC NOTICE** WHEREAS, the above named applicant have applied for demarcation under Section 114 of LRC 1968 of holding bearing Survey No. /Sub-div. No. 25/12 of Village Codqui in Satari Taluka. AND WHEREAS notices to the Opponents were sent by Registered A D. Post and some of the notices are returned unserved with postal remarks

Party Deceased/Expired, Insufficient

addresses,etc. AND WHEREAS the applicant vide application dated 27/03/2024 stated that he is unaware of the addresses of the unserved Opponents and the legal heirs of the deceased Opponents. requested for substitute service of notice fit case for such publication under Order V Rule 20(1A) of C.P.C. 1908 NOW, THEREFORE, notice is hereby

given to all Opponents/all the adjoining land holders/legal heirs of adjoining land holders to remain present for the hearing to be held 15/05/2024 @ 11.00a.m. alongwith documents relied upon by you to file your say, if any TAKE NOTICE that in case of default of

appearance on the said date and time

the matter shall be proceeded ex-parte. Given under my hand and Seal of this Court on 2nd April, 2024. (Smita J. Gaonkar)

. Shri. Vithal Dattaram Nangare, Through ower of Attorney holder Shri. Ramesh Power of Attorney holder Shri. Ramesh Vithal Nangare, 2. Mr. Suresh Vithal Nangare, 3. Mrs. Sunetra Suresh Nangare, 4. Mr. Ramesh Vithal Nangare, 4. Mr. Ramesh Vithal Nangare All R/o. H. No. 39, Khadki, Sattari Goa. 403506, 6. Mrs. Vrushali Vijaykumar Naik, Through Power of Attorney holder Shri. Ramesh Vithal Nangare, 7. Mr. Vijaykumar Laxman Naik, Through Power of Attorney holder Shri. Ramesh Vithal Nangare, Both R/o. 1/11, Hari Om Collony, Shivaji Colony Road, Maratha, Kolsewadi, Kalyan East, Katemanival, Thane, Maharashtra.

SATTARI, VALPOI-GOA

ISLR/DEM/SAT/CODOUI/06/2023

......Applicants
V/S

1. Anasaheb Raghoba Rane, R/o. Codqui
Sattari-Goa.403506, 2. Anandibai Hiraba
Rane, R/o. Codqui Sattari-Goa.403506, 3. Ramesh Vishnu Naik, R/o. H.No.41 B, Khadki, Valpoi Sattari- Goa.403506, 4. Deena Vishnu Naik, R/o. Khadki, Valpoi Sattari- Goa.403506, 5. Vishnu Naik, R/o. H.No.41 B, Khadki Valpoi Sattari- Goa.403506, 6, Tulshida Vishnu Naik, R/o. H.No.41 B, Khadki Valpoi Sattari-Goa.403506, 7, Prabhaka Vishnu Naik R/o Khadki Valnoi Sattar

PUBLIC NOTICE
WHEREAS, the above named applicant have applied for demarcation under Section 114 of LRC 1968 of holding bearing Survey No. /Sub-div. No. 24/24 of Village Codqui in Satari Taluka.
AND WHEREAS notices to the Opponents were sent by Registered A. D.

AND WHEREAS notices to the Opponents were sent by Registered A. D. Post and some of the notices are returned unserved with postal remarks Party Deceased/Expired, Insufficient

AND WHEREAS, the applicant vide application dated 27/03/2024 stated that he is unaware of the addresses of the rved Opponents and the legal heirs of he deceased Opponents, and requeste for substitute service of notice by way of publication in the Newspaper.
AND WHEREAS, I consider that this is a

fit case for such publication under Order V Rule 20(1A) of C.P.C. 1908
NOW, THEREFORE, notice is hereby given to all Opponents/all the adjoining land holders to remain present for the hearing to be held 15/05/2024 @ 11.00a.m. alongwith documents relied upon by you to file your say, if any, before this Court TAKE NOTICE that in case of default of appearance on the said date and time, the matter shall be proceeded ex-parte. Given under my hand and Seal of this Court on 2nd April, 2024. fit case for such publication under Order \

sd/-(Smita J. Gaonkar) Inspector of Surveys & Land Records, Valpoi, Sattari-Goa. Inspector of Surveys & Land Records, Valpoi, Sattari-Goa.

# भ्रष्टाचाराचा नायनाट करणारच

# पंतप्रधान मोदी यांचा निर्धार : इंडिया आघाडीवर घणाघाती हल्ला

घमंडिया आघाडीत सारे भ्रष्ट एकत्र आले असून त्यांनी मोदी पुन्हा येईल, असे सांगत माझ्याविरोधात आघाडी उघडली आहे. पण मी भ्रष्टाचाराच्या विरोधात कारवाई सुरूच ठेवेन, भ्रष्टाचाराचा नायनाट करेन. १४० कोटी जनतेची ताकद माझ्या पाठीशी आहे, असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. बिहारमधील जामुई येथील जाहीर सभेत ते

बिहारच्या जामुई, नवाडा, गराया आणि औरंगाबाद या लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. जामुई येथे गुरुवारी पंतप्रधान मोदी यांची बिहारमधील पहिली प्रचारसभा झाली. यावेळी मुख्यमंत्री नितीशकुमार व चारही मतदारसंघांचे उमेदवार व्यासपीठावर होते.

आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस व राजद यांना भ्रष्टाचाराच्या विषयावरून चांगलेच धारेवर धरले. ते म्हणाले, विरोधकांची आघाडी ही घमंडिया आघाडी आहे. त्यांना मी पुन्हा पंतप्रधान होईन याची भीती आहे. एरव्ही एकमेकांशी भांडणारे

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी,

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

यांच्यासहराज्यसभेतील १४ सदस्यांना

उपराष्ट्रपती व सभापती जगदीप धनखड

यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली.

सोनिया गांधी यांनी शपथ घेताच त्या

राज्यसभेवर जाणाऱ्या पहिल्या सदस्य

आयुष्यात सोनिया गांधी यांनी संसदेत

पोहोचण्यासाठी वरिष्ठ सभागृहाचा

आधार घेतला नाही. त्या १९९९ मध्ये

आल्या होत्या. कर्नाटकच्या बेल्लारी

आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली या

दोन मतदारसंघातून विजयी झाल्या

होत्या. बेल्लारीमध्ये सोनिया गांधी

यांनी भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज

यांना पराभूत केले होते. मात्र, त्यानंतर

मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

मात्र आता त्यांनी राजस्थानमधून

कॉर्पोरेट कर्जदाराच्या निगमनाची तारीख

ज्या प्राधिकाराखाली कॉर्पोरेट व्यक्तीची नोंदणी झाली

अंतरिम रिसोल्यूशन प्रोफेशनल म्हणून काम करणाऱ्या

अंतिस रिसोल्यून प्रोफेशनल यांनी निश्चित केल्यानुसा

कलम २१च्या उपकलम (६अ)च्या कलम (ब) अंतर्गत

इन्सॉल्वन्सी प्रोफेशन्ल्सची नावे (प्रत्येक श्रेणीत तीन नावे)

राव्यांचे खोटे किंवा दिशाभूल करणारे पुरावे सादर केल्यास दंडास पात्र ठरेल.

प्रोफेशनलचा पत्ता आणि ई–मेल

११. दावा सादर करण्याचा अंतिम दिनांक

पत्ता आणि ई–मेल

सॉल्वन्सी प्रोफेशनल यांचे नाव आणि नोंदणी क्रमांक ना

बेल्लारीची जागा सोडून

रायबरेलीमधूनच खासदार

होत्या. आतापर्यंत त्यांनी

पहिल्यांदा लोकसभेवर

आपल्या २५ वर्षांच्या राजकीय

ठरल्या आहेत

इतिहासात

निवडून

याच

जाहीर घोषणा

(इन्सॉल्वन्सी अँड बँक्रप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इन्सॉल्वन्सी रिसोल्यूशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट

पर्सन्स) रेग्युलेशन्स, २०१६ च्या नियम ६ अंतर्गेत)

टिम्ब्लो ड्रायडॉक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या क्रेडीटर्सनी लक्ष द्यावे

आवश्यक तपशील

रजिस्टार ऑफ कंपनीज=गोत

आयबीबीआय नोंदणी क्र.

U63032GA1973PTC000164

२४/०९/२०२४ (२८/०३/२०२४ पासून १८० दिवस)

IBBI/IPA-001/IP-P01368/2018-2019/1213

नोंदणीकृत पत्ता : ४५०१, शांती हाईट्स, प्लॉट क्र. २,३,९बी/५ सेक्टर ११, कोपरखैरीने, ठाणे, नवी मुंबई–४००७०९

सी/ओ एसएसएआरव्हीआय रिसोल्यशन सर्विसेस एलएलपी 

ईमेल : cirp.timblodrydocks@gmail.com

१६/०४/२०२४ (०२/०४/२०२४ पासून १४ दिवस)

वेब लिंक : https://www.ibbi.gov.in/home/download

नोंदणीकृत क्र. : IBBI/IPA-001/IP-P01368/2018-2019/12131

टिम्ब्लो ड्रायडॉक्स प्रायव्हेट लिमिटेड प्रकरण

ईमेल आयडी : ipprashantjain@gmail.com

नरेंद्र मोदी म्हणाले...

- घमंडिया आघाडीत सारेच भ्रष्ट
- मी पुन्हा येऊ नये म्हणून सारे भ्रष्ट एकत्र
- आजचा भारत घरात घुसून मारणारा • काँग्रेसचे परराष्ट्र धोरण बोटचेपेपणाचे

आणि एकमेकांना तुरुंगात घालणारे हे पक्ष आता मोदी पुन्हा येईल या भीतीपोटी एकत्र आले आहेत. पण माझ्या पाठीशी १४० कोटी जनतेची ताकद आहे. माझा भ्रष्टाचाराविरोधातील लढा सुरूच राहील भ्रष्टाचाराचा नायनाट केल्याशिवाय मी थांबणार नाही. असा निर्धारही मोदी यांनी व्यक्त केला

आपल्या भाषणात त्यांनी राजदवरही हल्ला चढवला. ते म्हणाले, राजदच्या काळात बिहारमध्ये जंगल राज होते. जामुईचा भाग नक्षलग्रस्त होता. राजद सरकारने रेल्वेत नोकऱ्या देण्यासाठी लोकांकडून भूखंड घेतले. नितीशकुमारही रेल्वेमंत्री होते. पण त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा आरोप

सोनिया गांधी, अश्विनी वैष्णव यांच्यासह

१४ राज्यसभा सदस्यांचा शपथविधी

राज्यसभेचा मार्ग निवडला आहे.

ओडिशातून राज्यसभेवर

सोनिया गांधी यांनी हिंदीतून तर

आलेले केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी

वैष्णव यांनी उडीया भाषेतून शपथ

घेतली. राज्यसभा सदयत्वाची शपथ

घेणाऱ्या इतर १४ खासदारांमध्ये आंध्र

प्रदेशातील वायएसआर काँग्रेसचे गोला

बाबूराव, मेघा आर. रेड्डी, वाय. व्ही.

सुब्बारेड्डी, बिहारमधील जदयूचे संजय

कुमार झा, कर्नाटकातील काँग्रेसचे

सय्यद नासीर हुसैन, अजय माकन,

ओडिशातील बिजदचे सुभाशीष

खुंटिया, देवाशीष समंत्रय, भाजपचे

मदन राठौड, तेलंगणमधून टीआरएसचे

रवी सी. वी. राजू, उत्तर प्रदेशातील

भाजपचे आर.पी.एन. सिंह आणि

पश्चिम बंगालमधील भाजपचे समीक

घेतल्यानंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेस

अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट

घेतली. यावेळी मल्लिकार्जुन खर्गे

यांनी सोनिया गांधी यांना शुभेच्छा

दिल्या. काँग्रेस संसदीय पक्षाच्या

अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज

राज्यसभा सदस्य म्हणून शपथ

भट्टाचार्य आदींचा समावेश आहे

निवडन

भारत बदलला आहे

काँग्रेसचे परराष्ट्र धोरण कमकुवत होते, अशी टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार हे अत्यंत कमकुवत सरकार होते. ज्या देशात खायला नाही, असा पाकिस्तानसारखा किरकोळ देशही भारतावर दहशतवादी हल्ला करायचा आणि काँग्रेसचे सरकार इतर देशांकडे याबाबत तक्रारी करायचे. पण आता भारत बदलला आहे. आजचा भारत हा घरात घुसून मारणारा नवा भारत आहे.

लागला नाही. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पंतप्रधानांच्या कामाचे तोंड भरून कौतुक केले. ते म्हणाले, मोदी सरकारच्या काळात बिहारमधील हिंदु व मुस्लिम यांच्यातील दंगली बंद झाल्या. आता अल्पसंख्याकांनीही भाजपची कास धरली आहे. जोपर्यंत आम्ही म्हणजे एनडीए एकत्र आहोत, तोपर्यंत धार्मिक तेढ निर्माण होणार नाही की तणावही होणार नाही.

## राज्यात पाऊस शक्य

पणजी : पुढारी वृत्तसेवा

उकाड्याने हैराण गोमंतकीयांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, राज्यात ६ व ७ एप्रिल रोजी पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. सध्या उकाडा वाढला आहे. थंड पेयांची मागणी वाढली आहे. दपारी बाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. सायंकाळी उशिरा काही ठराविक भागांत हवेत काही प्रमाणात गारवा असतो. सध्या किमान २४, तर कमाल ३३.५ अंश डि. से. तापमान आहे. हवेतील आर्द्रता ९४ टक्क्यांपर्यंत वाढली असून, त्यामुळे उकाडा वाढला आहे.

# निवडणूक काळातही बाळगा रोकड : आयोगाचा दिलासा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

गांधी उपस्थित होत्या.

निवडणुकीची लोकसभा राज्यात आचारसंहिता लागू असली तरी सहल, विविध कार्यक्रम किंवा कौटुंबिक कामासाठी कितीही रोकड जवळ बाळग् शकाल, अशा शब्दांत निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिलासा दिला आहे.

राज्यसभेत शपथ घेऊन त्यांच्या नव्या

इनिंगला सुरुवात केली. प्रतिकूल

आणि

उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे

धैर्य. लवचिकता आमच्या संसदीय

धोरणाला मार्गदर्शन करत राहील.

त्यांनी लोकसभेत २५ वर्षे केम केले.

आता मी आणि माझे सहकारी सदस्य

वरिष्ठ सभागृहात त्यांची वाट पाहात

आहोत, असे खर्गे म्हणाले. या भेटीच्या

वेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका

राजकीय

परिस्थिती

मुलांच्या वार्षिक परीक्षा संपल्या असून अनेक लोक फिरायला बाहेर पडले आहेत; तर काहींची बांधाबांध तामिळनाडला सहलीला गेलेल्या एका कुटुंबीयांच्या गाडीची पोलिस घटना घडली. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर झाल्यावर फिरण्यासाठी नियोजन करणाऱ्या अनेकांनी धसका घेतला आहे

एखाद्याजवळ किती रोकड असावी, हा वैयक्तिक प्रश्न असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. ते म्हणाले एखाद्याकडील रोकडबाबत विचारणा करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत.

## सकाळी काँग्रेसचा राजीनामा दिलेले गौरव वल्लभ दुपारी भाजपमध्ये

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

Government of Goa
OFFICE OF THE CIVIL REGISTRAR-CUMSUB REGISTRAR, SALCETE
toom No. 209, 2nd floor, Malhamy Saldhana Administrative
Complex, Margao, Goa. Office Tel. No. 0832 - 2715169 /
Office Email: crssalcete-rd.goa@inic.in

NOTICE

Shri. Govindraj N. Prabhu, Jt. Civil Registrar cum- Sub Registrar and Special -Notary in the

n accordance with Section 346(11) of the Goa

uccession special Notaries and inventor

oceedings Act 2012 it is hereby Made publi

that by Deed of Qualification of Heirship date 22/03/2024 duly recorded under Book No. 1719

at page 79V to 82 of the office. the following

That Salvador Vaz son of late Joao Jacinto Va

and of late Maria Vas died on 18.01.1992 an

his wife Crispina Vas alias Crispina Vaz alias

Cristina Vas alias Cristina Vaz alias Christin

Vas alias Christina Vaz -died on 10/08/2023 both hailing from H.No. 259 Cottoca - Mo

Aguem baixo Navelim salcete Goa intestate an

vithout executing any will or gift or any other

disposition of their Last wish. leaving behind

their following children /heirs namely Mr. Aleixo Vas married to mafaldina fernandes. The saio

Mafaldina Vaz. died on 30/04/2016 at aquei

baixo without executing any will or gift or an other disposition of her last wish, leaving behin

her husband mr. Aleixo Vas, widower and he

following children/heirs namely (a) Mr Macklone Vaz married to Mrs. Sanity Perpetua

ernandes, (B), Mrs. Avisha, Vaz married to M

alias Jacinto vaz married to Mrs caetana Josef

Braganca (3) Mr. Afonso Vaz married to Mrs

Vas married to. Mr. Fidelis Fernandes, The sai

idelis Fernandes died on 23/6/2020 at Marga

Goa without executing any will or gift or an

other disposition of his last wish, leaving behin

no children but leaving behind his wife Mrs Antonia. Vas, as his widow , 5.Mrs. Olga Vaz

married to Milagres de Souza as their 'sole an

other person or heir who in terms of law of

succession inforce in this State of Goa ma

efer the estate left by the deceased persons.

Any person having objection to this deed ma

file in this office within one month from the date

Salcete Margao

strar-cum-Sub Registrar II

(Shri. Govindraj N. Prabhu) pecial Notary and Jt. Civil Registrar-cum-S

versal heirs", there being no one else or n

said Judicial Division of Salcete Margao

and Special Notary Salcete

Dated: 26/03/2024

गुरुवारी सकाळी काँग्रेसचा राजीनामा दिलेले गौरव वल्लभ यांनी गुरुवारी दुपारीच भाजपमध्ये प्रवेश केला. मुष्ठियोद्धा विजेंदर सिंह पाठोपाठ त्यांनीही २४ तासांच्या आत भाजपमध्ये सामील होणे पसंत केले. या दोघांचेही पक्षप्रवेश भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत झाले.दरम्यान, गुरुवारी गौरव वल्लभ यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून राजीनामा दिला होता. गौरव वल्लभ यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, मी सनातनविरोधी घोषणा देऊ शकत नाही किंवा सकाळ-संध्याकाळ देशाच्या संपत्ती निर्माण करणाऱ्यांचा गैरवापर करू शकत नाही. त्यामुळे पक्षाचा राजीनामा देत आहे. मागील २४ तासांत गौरव वल्लभ यांच्यासह मुष्ठियोद्धा विजेंदर सिंह, माजी खासदार संजय निरुपम अशा तीन नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला.

# काँग्रेसचा जाहीरनामा

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा उद्या (५ एप्रिल) पक्ष मुख्यालयात पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात येणार आहे. यावेळी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात बेरोजगारी, महागाई कमी करणे, भ्रष्टाचाराला आळा घालणे यासह केंद्र सरकारच्या काही योजना बंद करणे तर काही नव्याने सुरू करणे अशा घोषणांसह सर्व घटकांना आकर्षित

काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या जाहीरनामी

सिमला : गुरुवारी रात्री हिमाचल प्रदेशच्याँ चंबा जिल्ह्यात भूकंपाचा जोरदार धक्का बसला. रिश्टर मापकावर ५.३ एवढी या धक्क्याची नोंद झाली असून, त्यात नुकसान झाल्याचे अद्याप वृत्त नाही.भारतीय भूकंपशास्त्र संस्थेने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री ९ वाजून ३४ मिनिटानी हिमाचलच्या चंबा जिल्ह्यात ५.३ क्षमतेचा भूकंप झाला. दहा सेकंद हा धक्का जाणवला. यामुळे एकच घबराट पसरली व लोक धावतपळत घराबाहेर पडले.

# (पान १ वरून)

#### चौघांना अटक; दोघे निलंबित

पोलिसांना माहिती दिल्यानंतर हा सारा प्रकार उघड झाला. त्यामुळे वेर्णा पोलिस निरीक्षक मेल्सन कुलासो यांनी नितीश नाईक, अनिरुद्ध पवार, केशव खावणेकर आणि चंदन यादव यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम ४१९ आणि ३८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ३१ मार्च रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दाबोळी येथील 'वेल्स जंक्शन' येथे या बोगस आयटी विभागाच्या पथकाने चौधरी यांचे वाहन अडवले. वाहनातील पैशांनी भरलेली बॅग जप्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चौधरी यांना संशय आल्याने त्यांनी बॅग सुपूर्द करण्यास नकार दिला. त्यामुळे चौधरी यांची खात्री पटवून देण्यासाठी या बोगस पथकाने त्यांना वास्को पोलिस स्थानकावर आणावे लागले. तिथूनच त्यांनी ती रोकड जप्त केली. उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांना संपर्क साधून या कारवाईची माहिती दिली होती. प्राप्तीकर विभागानेही सावंत यांना या जप्तीच्या पैशांबद्दल चौकशीच्या सूचना दिल्या. पोलिस अधीक्षक सुनिता सावंत आणि दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी आश्विन चंद्र यांच्यामध्ये बैठक झाली. यात चौधरी यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने तपास करण्याचा निर्णय घेतला गेला. जप्त करण्यात आलेले पैसे सरकारी तिजोरीत पोचले नसल्याचेही यावेळी समोर आले

#### १६ लाखांपैकी ८ लाख जप्त

हवालदार विनायक कलंगुटकर आणि पोलिस शिपाई आनंद नाईक यांचा दाबोळी मतदारसंघासाठी नियुक्त केलेल्या भरारी पथकात समवेश होता. त्यामुळे त्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. बोगस आयटी पथकाने हडप केलेल्या १६ लाखांपैकी ८ लाख रुपये जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

#### मुख्यमंत्री लिफ्टमध्ये अडकतात तेव्हा...



बंगळ्रू : येथील हॉटेलमध्ये भाजी-परीचा आस्वाद घेताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद

येडियुरप्पा यांचीही उपस्थिती होती. कुमारस्वामी यांचा अर्ज दाखल होण्याच्या कार्यक्रमात सहभागी झाल सभा झाली. त्या मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी उपस्थितांना संबोधित केले ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलच्या लिफ्टमध्ये डॉ सावंत यांच्या सोबत भाजपचे काही कार्यकर्ते अडकले

सावंत. सोबत खासदार तेजस्वी सूर्या.

हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रमाने लिफ्ट खोलली व डॉ. सावंत यांच्यासह लिफ्टमध्ये अडकलेल्या इतरांची सुटका केली. काँग्रेसने फक्त घोटाळे केल्याची टीका

डॉ. सावंत म्हणाले, केंद्रात दहा वर्षे सलगपणे काँग्रेसची सत्ता होती तरीदेखील काँग्रेसचे सरकार काही करू शकले नाही. त्यापूर्वीही अनेक वर्षे काँग्रेसनेच देशावर राज्य केले. तरी ते देशासाठी काही करू शकले नाहीत. फक्त घोटाळे केले. गरिबी हटावचा नारा दिला आणि स्वत:ची संपत्ती वाढवली. या उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत देशाला बलशाली बनवले. विकसित केले. सर्वच क्षेत्रोत प्रगती झाली. हा विकास पुढे नेण्यासाठी पुन्हा एकदा भाजपचे सरकार केंद्रात येणे गरजेचे आहे. भाजपला चांगले वातावरण असून, कर्नाटकमध्ये भाजप २८ जागा जिंकणार असल्याचा दावा डॉ. सावंत यांनी केला.

#### सेसा-वेदांताची खाण सुरू

लिलावात वेदांता लिमिटेड अव्वल बीडर म्हणून समोर आला. ४८५ हेक्टरमध्ये पसरलेल्या डिचोली खाण पट्ट्यासाठी ६३.५५ टक्के महसूल मिळवत वेदांताने सर्वाधिक बोली लावली होती. डिचोली मिनरल ब्लॉक ही राज्यातील पहिली लिलाव झालेली खाण आहे. वेदांताला डिचोली ब्लॉकमधून दरवर्षी ३ दशलक्ष टन लोह खनिज काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. सेसाचे सीईओ जाजू म्हणाले, खाणकाम सुरू होणे स्थानिक समुदाय व राज्याची अर्थव्यवस्था या दोहोंसाठी एक महत्त्वाचा क्षण आहे, असे ते म्हणाले. नगराध्यक्ष कुंदन फळारी, सेसा गोवाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन जाजू, मये सरपंच विद्यानंद कार्बोटकर, माजी आमदार नरेश सावळ, ट्रक मालक संघटनेचे अध्यक्ष सतीश गावकर यावेळी उपस्थित होते.

#### विद्यातार्ड अभिषेकी यांचे निधन

त्यांचे वास्तव्य होते. पुढे त्या मुंबईला राहिल्या. विद्याताई अभिषेकी यांनी सोशल सायन्स विषयात शिक्षण घेतले होते. नंतर लंडनमध्येही त्यांनी उच्च शिक्षण घेतले. १९६९ मध्ये पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याशी त्या विवाहबद्ध

#### सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी दुप्पट कर्ज

करण्यासाठी व फेरनिर्विकरक्षम ऊर्जेसाठीचा सरकारचा दबाव कमी करण्यासाठी छतावर सौर ऊर्जा पॅनल्स बसवण्यास उत्सुक आहेत. क्लस्टर डेव्हलपमेंट फंड स्कीम (सीडीएफएस) अंतर्गत 'एसआयडीबीआय'ने राज्य सरकारला ७६० कोटी रुपये कर्ज मंजूर केले आहेत. त्यापैकी २५४ कोटी रु.

औद्योगिक आस्थापनांत सौर ऊर्जा पॅनल्स

'सीडीएफएस', साळावळी येथील जलशुद्धीकरण केंद्र, साळगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प आणि विद्युत उपस्थानक या चार प्रकल्पांसाठी कर्ज उपलब्ध केले जात असून, तुये व वेर्णा येथील औद्योगिक वसाहतींमधील अनेक औद्योगिक आस्थापनांत सौर ऊर्जा पॅनल्स बसवून काम सुरू करण्यात आल्याचे 'एसआयडीबीआय, गोवा'चे साहाय्यक महाव्यवस्थापक विक्रम कुमार शेठी यांनी सांगितले.

#### शब्दकोडे क्रमांक २३०२



# सुडोकू क्र. ३६५१

# 9 3

# कसे सोडवाल सुडोकू?

सुडोकू सोडवताना उभ्या आणि आडव्या चार कॉलममध्ये एक ते चार हे अंक उभे किंवा आडवे असे बसवा की ते एका सरळ रेषेत एकदाच आले पाहिजेत.

# उत्तर क्र. ३६५०

8 2 9 3 9 3 8 2

#### **आडवे शब्द** : १) सरकारी परवानापत्र ; विकलाचे अधिकारपत्र, ४) पौष्टिक खत; सकस द्रावण, ७) जाब, जबानी, ९) सर्व; शेतावरील कर, १०) नगरपिता शेरीफ; नगराचा मानसेवी प्रमुख, १२) नवम संख्या, १४) झाकणाचे भांडे, १५) गर्दी, गोंधळ, गडबंड, १७) गुंतागुंत, सुटण्यास अवघड असलेले, १९) बरणी; परस्त्रीशी संग करणारा, २०) बुद्धिबळातील विजय, २३) चुगली, भांडण लावणे, २६) लग्नातील वर-वधू.

ध्थे सूचना देण्यात येते की, राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद, मुंबई शाखा यांनी **टिम्ब्लो ड्रायडॉक्स प्रायव्हेट लिमिटेड**च्या कॉर्पोरेट इन्सॉल्वन्य

**टिम्ब्लो इायडॉक्स प्रायव्हेट लिमिटेडचे** क्रेडीटर्स यांना इथे आवाहन करण्यात येते की त्यांनी त्यांच्या दाव्याचे पुरावे **१६/०४/२०२४** 

रोजी किंवा त्यापूर्वी के १० नध्ये नमूद केलेल्या परावाद अंतरिम रिसोल्यूशन प्रोफेशनल यांच्याकडे सारद रकार कायनान्त्रियल क्रेडीटर्सनी त्यांच्या दाव्यांचे पुरावे केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमद्वारेच सादर करायचे आहेत. इतर दाव्यांचे पुरावे प्रत्यक्षपणे, पोस्टाने किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे सादर करावेत.

याचा आदेश २८/०३/२०२४ रोजी दिला (आदेश ०२/०४/२०२४ रोजी मिळाला)

उभे शब्द : २) दृष्टादृष्ट, ३) हल्ल्यासाठी कशाच्यातरी आड लपून बसणे, ५) दिलवाला, ६) कमळाची पाकळी ८) झाडी, वन, ११) डोंगरावरील किल्ला, १३) उष्णता १५) गणपती, १६) जमवलेले; खर्चाची दुसरी बाजू, १८) टिका, टिळा, २१) सरोवर, २२) न वापरलेला, २४) वारकऱ्यांचे तीर्थाटन, २५) वेळ, काळ, समय.

शब्दकोडे क्रमांक २३०१ चे उत्तर :

**आडवे शब्द** : १) अवगत, ३) मसाला, ५) नौतल, ६) समाजसेवा, ८) सलग, ९) नाला, १०) रसद, ११) आग, १२) पंचम, १४) लवकर, १६) चल, १८) गल, **१९) नवलाई, २०) नळ.** 

उभे शब्द : १) अक्ष, २) गरमागरम, ३) मतवाला, ४) साल, ५) नौसेनादल, ६) सल. ७) गरगर, ८) सरपंच, ११) आकलन, १३) चलन, १५) वग, १७) कला.

# आज प्रकाशित होणार

करण्याचा प्रयत्न यातून केला जाण्याची शक्यता आहे.

समितीचे अध्यक्ष पी. चिदंबरम यांनी जाहीरनाम्याचा मसुदा काँग्रेस कार्यसमितीकडे सोपवला होता. त्यावर काँग्रेस कार्यसमितीकडे मोहोर लावली असुन हा जाहीरनामा उद्या (५ एप्रिल) प्रकाशित करण्यात येणार आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यासाठी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या अध्यक्षतेखालील १६ सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे.

#### हिमाचलमध्ये ५.३ क्षमतेचा भूकंप

#### Now Simplified... घरी बसून मोबाईल द्वारा रजिस्टर्ड

#### काम करण्यासाठी मुले, मुर्लीची आवश्यकता आहे. मिस कॉल-०२२४०३७५७०२.

देऊ. मोठ्या बागायतदारांनी संपर्क साधावा तसेच चांगल्या रेटने नारळ घेणारा आणू. संर्पक: ९८८१२८२६८९.

**नारळाच्या बागेतील नारळ** काढून

तात्या कडबाकुट्टी मशिन १५५०० रू. ३ रोलर ३ एचपी रेनबो किचन ट्रॉली ॲण्ड फर्निचर पॅकेज फक्त १८९०००. सं ९८६०२५८८४५

#### पाहिजेत

Require Counter Sales Girls / Boys to work on shop at Margao, Goa. Call 9921411445/ 7030484944. Salary 12000/- to 15000/-.

#### खरेदी-विक्री

विवाह

वध ५०, नोकरी, प. ७००००/-

विधवा, विनापत्य, १० एकर शेती,

प्रॉपर्टी, घर, शिक्षण/ जात अटनाही.

औषधोपचार

स्वाद्पिंडाची ताकद नैसर्गिकरित्या

१००% खात्रीशिर रिझल्ट.

वाढविणारे पॅनक्रिया पावर+ लिक्वीड

९६०७१२५६९३.

Click

फक्त घाऊक विक्रीसाठी स्वत:च्या बागेतील अस्सल देवगड हापूस उपलब्ध. बुकिंग सुरू. ९६५७७१७६७२.

#### वाचकांसाठी निवेदन) पुढारी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होणाऱ्या विविध

जाहिरातींची शहानिशा करूनच वाचकांनी संबंधितांशी व्यवहार करावेत. वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील उत्पादने, सेवा किंवा त्यासंदर्भातील दावे याची पुढारी पब्लिकेशन्स प्रा. लि. कोणतीही हमी घेत नाही. त्या मजकुराच्या अथवा दाव्याच्या पूर्ततेसंदर्भातील कोणतीही जबाबदारी पुढारी पब्लिकेशन्स प्रा. लि.चे मुद्रक, प्रकाशक, संपादक किंवा मालक हे जबाबदार राहणार नाहीत. याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी.